Regd. Office: 1, Ground Floor, Citi Mall, New Link Road, Andheri (W), Mumbai - 400 053.

Tel.: +91 - 22 - 65526677 | Email: spsl.investors@gmail.com | Website:www.spsl.com

Date: September 8, 2022

Ref: SEC/SPSL/BSE/2022-2023

The Bombay Stock Exchange Limited

Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street, Mumbai - 400 001

Script Code: 533110

Sub: Newspaper Publication of Notice for 14th Annual General Meeting (AGM)

Dear Sir/Madam,

In compliance with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 please find enclosed herewith the copies of newspaper advertisements of Notice for 14th AGM published in Financial Express and Mumbai Lakshadeep on September 8, 2022.

Kindly take the same on record.

Thanking You.

Yours faithfully,

FOR SHREE PRECOATED STEELS LIMITED DIVYA HISARIA

COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER A62559

Encl. As above



Network People Services Technologies Limited

CIN: L74110MH2013PLC248874 Office No. 427/428/429, A-Wing, NSIL, Lodha Supremus II. Near New Passport Office, Road No.22, Wagle Industrial Estate, Thane (W) - 400604 Tel. No. +91-9810497261, Email: cs@npstx.com Website: www.npstx.com NOTICE TO MEMBERS

Notice is hereby given that 9th Annual General Meeting ("AGM") of Network People Services Technologies Limited ("the Company") will be held on Friday, September 30, 2022 at 01:00 P.M. (IST) through video conferencing (VC)/ other audio visual means (OAVM). The venue of the said meeting shall be deemed to be the office of the Company at Office No. 427/428/429, A-Wing, NSIL, Lodha Supremus II, Near New Passport Office, Road No.22, Wagle Industrial Estate, Thane (W) - 400604 to transact the business as set forth in the Notice of AGM dated August 29, 2022.

The Notice of the 9th AGM and Annual Report for the financial year 2021-22, has been sent through electronic mode to those members whose email addresses are registered with the Company/ Depository Participants. The Notice of the AGM and the Annual Report is also available on Company's website i.e., www.npstx.com , website of the Stock Exchange where the shares of the Company are listed, i.e. NSE Limited, at www.nseindia.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com . The dispatch of Notice has been completed on September 07, 2022

Members holding shares in physical form or in dematerialized form, as on the cut-off date Friday, September 23, 2022 may cast their vote electronically on the ordinary business as set out in the notice of AGM through electronic voting system ("remote evoting") of National Securities Depository Limited ("NSDL"). The detailed procedure/instructions for remote e-voting are contained in the Notice of AGM. All the members are informed that:

- i) The business, as set out in the Notice of the 9th Annual General Meeting, will be transacted through voting by electronic means;
- ii) The remote e-voting shall commence on Tuesday, September 27, 2022 (9:00
- iii) The remote e-voting shall end on Thursday, September 29, 2022 (5:00 P.M.) (IST) iv) The cut-off date, for determining the eligibility to vote through remote e-voting or through the e-voting system during the 9° AGM is Friday, September 23, 2022
- v) Any person, who becomes member of the company after sending the notice of 9' AGM by email and holding shares as on the cut off date i.e., Friday, September 23, 2022 may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or cs@npstx.com . However if a person is already registered with NSDL for remote e-voting then existing user ID and password can be used for
- vi) Members may note that; a) the remote e-voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on resolution is cast by member, the member shall not be allowed to change it subsequently; b) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may participate in the AGM through VC/OAVM facility but shall not be entitled to cast their vote through e-voting system during the AGM; c) members participating in the AGM and who have not cast their vote by remote e-voting but shall be entitled to cast their vote through e-voting system during the AGM and d) a person whose names is recorded in the Register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting, participating in the 9th AGM through VC/OAVM facility and e-voting during the AGM.
- vii)In case of any queries/grievances, Members may refer to the "Frequently Asked Questions (FAQs) for Members and remote e-Voting user manual for Members' available at the downloads section of http://www.evoting.nsdl.com.or.call the toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request at evoting@nsdl.co.in or contact Ms. Pallavi Mhatre at the designated email id pallavid@nsdl.co.in who will also address the grievances connected with the voting by electronic means. Members may also write an email to Mr. Inder Naugai, Chief Financial Officer at inder.naugai@npstx.com or contact at Tel

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, September 23, 2022 to Friday, September 30, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM.

For Network People Services Technologies Limited

Place: Thane Date: 08.09.2022

Joint Managing Director

(Ashish Aggarwal)

AUTO OLINE **AUTOLINE INDUSTRIES LIMITED** CIN: L34300PN1996PLC104510

Reg. Office: Survey Nos. 313,314, 320 to 323, Nanekarwadi, Chakan, Tal: Khed, Dist. Pune 410 501 | Tel No. +91-2135 635865/6 Website: www.autolineind.com | Email: investorservices@autolineind.com

NOTICE

NOTICE is hereby given that the 26th Annual General Meeting ("Meeting") of the members of Autoline Industries Limited ("The Company") will be held on Thursday, September 29, 2022 at 3:30 p.m. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in accordance with the applicable Circulars issued by Ministry of Corporate Affairs ('MCA') and Securities and Exchange Board of India ('SEBI') to transact the business as set out in the Notice of the Meeting (Notice).

In accordance with the said Circulars, the Annual Report 2021-22 along with Notice seeking consent of members has been dispatched to the Members on September 6, 2022 through e-mail to all its members who have registered their email IDs with the Depository Participants and/or with the Company or with the Company's Registrar and Share Transfer Agent ("RTA"), Link In time India Pvt. Ltd. The said Annual Report is also posted on the website of the Company i.e. www.autolineind.com and on the web sites of the Stock Exchanges, i.e. BSE Limited & National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com.

In compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with the Rules thereunder, amended from time to time and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), the Company is pleased to provide its members the facility to cast their vote on Resolution(s) set forth in the Notice using electronic voting system from a place other than the venue of the Meeting ("remote e-voting"), provided by NSDL and the business may be transacted through such voting. The Company is providing remote e-voting and e-voting during the AGM to all its members and

A.M. IST) and ends on Wednesday, September 28, 2022 (5:00 P.M. IST). During this period, Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on cut-off date i.e. Thursday, September 22, 2022, may cast their vote electronically. The Remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Members will not be allowed to vote through Remote e-voting electronically beyond the said date and time. Once the vote on a Resolution is cast by a member, he will not be allowed to change it subsequently or cast vote again. Any person who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the Notice and holds shares as on the cut-off date, may obtain login id and password as per the instructions for e-voting mentioned in the Notice of the Meeting. In case such member has not updated his/her PAN Number with the Company/RTA/ Depository Participant, may obtain Sequence Number by sending a request at pune@linkintime.co.in.

cast their vote by remote e-voting shall be entitled to exercise their vote at the Meeting through e-voting system in the AGM. Members who have cast their vote by remote e-voting prior to the Meeting may also attend the Meeting but shall not be entitled to cast their vote again. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting during the AGM.

The voting right of members shall be in proportion to their shares of the paid up equity share capital of the Company as on cut-off date i.e. Thursday, September

The members who have not registered their email addresses with the Company:

name, folio number, scanned copy of their share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to investorservices@autolineind.com.

Members holding shares in Demat form: they can register their e-mail address with their DP only as per the procedure advised by their DP. The registered mail-id will be used for receiving all communication from the Company electronically.

NSDL at the designated email ID: evoting@nsdl.co.in, pallavid@nsdl.co.in or at telephone number +91 22 2499 4545.. Members may also write to the Company Secretary of the Company at the registered office address of the Company or email at investorservices@autolineind.com.

By order of the Board For Autoline Industries Limited

Shilpa Waluni

Company Secretary Membership No. A38259 KAJARIA CERAMICS LIMITED

[CIN: L26924HR1985PLC056150] Registered Office: SF-11, Second Floor, JMD Regent Plaza, Mehrauli-Gurgaon Road, Village Sikanderpur Ghosi, Gurgaon, Haryana-122001 | Phone: +91-124-4081281 Corporate Office: J-1/B-1 (Extn), Mohan Co-operative Industrial Estate, Mathura Road, New Delhi-110044 | Phone: +91-11-26946409 | Fax: +91-11-26946407 E-mail: investors@kajariaceramics.com | Website: www.kajariaceramics.com

NOTICE

Sub.: Corrigendum regarding item nos. 6 & 7 of the 36th Annual General Meeting ('AGM') of the Company

This is with reference to the Notice dated August 30, 2022 for the 36th AGM of the Company scheduled to be held on Friday, September 23, 2022 at 3:00 P.M. (IST), through Video Conferencing/Other Audio Visual Means.

In this regard, we wish to inform you that in the Notice dated August 30, 2022 for the 36th AGM, the type of resolution(s) proposed for item nos. 6 & 7 are inadvertently mentioned as 'Ordinary Resolution' in place of 'Special Resolution'. Hence, for the item nos. 6 & 7 of the said Notice for 36th AGM, wherever 'Ordinary Resolution' are mentioned be read as 'Special Resolution'.

Please note that above said item nos. 6 & 7 of the Notice of 36th AGM are proposed to be passed as 'Special Resolution' in place of 'Ordinary Resolution'.

For Kajaria Ceramics Limited

Date: September 6, 2022 Place: New Delhi

Ram Chandra Rawat COO (A&T) & Company Secretary

SHREE PRECOATED STEELS LIMITED Registered Office: 1, Ground Floor, Citi Mall, New Link

Road, Andheri (W), Mumbai - 400053 CIN: L70109MH2007PLC174206 Tel: +91-7208182677 Email: spsl.investors@gmail.com. Website: www.spsl.com NOTICE OF 14TH ANNUAL GENERAL MEETING AND **E-VOTING INFORMATION**

NOTICE is hereby given that the 14th Annual General Meeting ("the AGM") of Shree Precoated Steels Limited ("the Company") will be held on Friday, September 30, 2022 at 4:00 p.m. (IST), through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business as set out in the Notice of the AGM. The Company has sent the AGM Notice along with Annual Report of the Company for FY 2021-22 on Wednesday, September 7, 2022, only through electronic mode, to those members whose email-ids have been registered with the Company/ Depositories as on the cut-off date i.e. Friday, August 26, 2022, in compliance with the Circulars/ guidelines issued by Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India. The aforesaid documents are also available on the Company's website www.spsl.com, websites of the Stock Exchange i.e. www.bseindia.com and website of the e-voting service provider i.e. National Securities Depository Limited ('NSDL') at https://www.evoting.nsdl.com/.

Members, holding shares as on the cut-off date for e-voting i.e. Friday, September 23, 2022, may cast their votes, electronically, on the businesses set out in the AGM Notice, by referring to procedure for remote e-voting and e-voting at the AGM given in the AGM Notice, and also available on the e-voting website of NSDL https://www.evoting. The remote e-voting period shall commence on Tuesday, September

27, 2022 (9.00 a.m. IST) and end on Thursday, September 29, 2022 (5.00 p.m. IST). The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. The voting rights of the members shall be in proportion to the equity shares held by them as on the cut-off date for e-voting. Members can cast their votes on the businesses set out in the AGM Notice, either through remote e-voting facility made available on the above dates, or through e-voting facility made available at the AGM. Members who have already cast their votes through remote e-voting

shall not be entitled to cast their votes again at the AGM. Any person, entity, who has not registered his/ her/ their email Id in the Company's records and holds equity shares as on the cut-off date for e-voting i.e. Friday, September 23, 2022 may obtain their Login Id and password for e-voting by following the instructions given in the AGM Notice or by sending an email to NSDL at evoting@nsdl.co.in. However, if a person/ entity is already registered with NSDL for remote e-voting then they can use their existing User Id and password for casting their votes.

In case of any enquiry/guidance, in respect of remote e-voting and attending the AGM through electronic means, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www. evoting.nsdl.com or call on toll free nos.: 1800 1020 990/ 1800 224 430 or send a request to evoting@nsdl.co.in. In case of any grievances connected with facility for e-voting, please write Email at: evoting@nsdl. co.in, or contact on Toll free Nos: 1800 1020 990/ 1800 224 430.

For Shree Precoated Steels Limited

Date: September 8, 2022 Place: Mumbai

Harsh L. Mehta **Managing Director**

MODULEX CONSTRUCTION TECHNOLOGIES LIMITED CIN: L45100PN1973PLC182679

Regd Office: A 82, MIDC Industrial Estate, Indapur, Pune - 413 132 Tel: +91 02111 217074 Email id: compliance@modulex.in Website: www.modulex.in

NOTICE OF 49th ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE DATES

NOTICE is hereby given that the 49th Annual General Meeting (AGM) of the Company is scheduled to be held on Friday, 30th September, 2022 at 12.30 p.m. through Video

In accordance with the General Circular No. 20/2020 dated 5" May, 2020 read with General Circular No. 14/ 2020 Dated 8" April, 2020, General Circular No 17/ 2020 dated 13" April, 2020 and General Circular No. 02/2021 dated 13" January, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12* May, 2020 issued by the Securities Exchange Board of India, The Notice of AGM, Annual Report have been sent in electronic mode to Members whose e-mail IDs are registered with the Company or the Depository Participant(s). The dispatch of the notice of the AGM and Annual Repor was completed on Wednesday, 07th September, 2022. The notice of the AGM and annual report for the financial year 2021-22 will also be available on the Company's website at www.modulex.in, on the website of the Bombay Stock Exchange Limited a www.bseindia.com and on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.cdslindia.com. Members who did not receive the Annual Report, may download it from the Company's website or may request for a copy of the same by writing to the Company Secretary at the Registered Office of the Company and / or by

sending an email to company.secretary@modulex.in. INSTRUCTIONS FOR REMOTE E-VOTING AND E-VOTING DURING AGM

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of th Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of SEB (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide the facility to Members to exercise their right to vote by electronic means on resolutions proposed to be passed at the AGM. Members holding shares either in physical form or dematerialized form, as on cut-off date i.e. 23" September 2022 are eligible to cast their vote electronically through electronic voting system (remote e-voting) provided by CDSL at www.evotingindia.com.

A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting. All the Members are hereby informed that the Ordinary Business(es) and Special Business(es), as set out in notice of AGM will be transacted through voting by electronic means only.

The remote e-voting period will commence at 9.00 a.m. on 27° September, 2022 and will end at 5.00 p.m. on 29" September, 2022. The remote e-voting module shall be disabled for voting at 5.00 pm on 29" September, 2022. Once the vote on a resolution is cast by the member, the member cannot modify it subsequently.

Members who have acquired shares after dispatch of notice of AGM and annual repor but before the cut-off date, may obtain the USER ID and Password by sending a reques at helpdesk.evoting@cdslindia.com or company.secretary@modulex.in . However, i a person is already registered with CDSL for remote e-voting then you may use your existing USER ID and Password and cast their vote.

Members attending the AGM who have not cast their vote by remote e-voting shall be eligible to cast their vote through e-voting during the AGM. Members who have voted through remote e-voting shall be eligible to attend the AGM, however, they shall not be eligible to vote at the AGM.

The procedure of electronic voting is available in the Notice of the 49" AGM as well as in the email sent to the Members by Purva Sharegistry (India) Private Limited. In case of any queries/grievances pertaining to e- voting may be addressed to Ms. Bhoomi Mewada, (Company Secretary and Compliance Officer) at the designated email ID company.secretary@modulex.in or you may refer to the 'Frequently Asked Questions (FAQs) section on website of Purva Sharegistry (India) Private Limited., Unit no. 9, Shiv Shakti Ind. Estt, J.R. Boricha Marg, Lower Parel (East) Mumbai-400011, Email ID support@purvashare.com.

Manner of registering / updating email addresses

system at www.evotingindia.com

Date: 7th September, 2022

Place: Mumbai

Members holding shares in physical mode and who have not registered / updated their email addresses with the Company are requested to update their email addresses by writing to the Company at company.secretary@modulex.in along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the Member, self-attested copy of the PAN card, and self-attested copy of any document (eg.: Driving License Election Identity Card, Passport) in support of the address of the Member. Members holding shares in dematerialized mode are requested to register / update their email addresses with the relevant Depository Participants. In case of any queries / difficulties in registering the e-mail address, Members may write to company secretary@modulex.in. Manner of joining the AGM

A facility to attend the AGM through VC / OAVM is available through the CDSL e-voting

For Modulex Construction Technologies Limited Sd/

> Bhoomi Mewada Company Secretary and Compliance Officer

(THIS IS ONLY AN ADVERTISEMENT FOR INFORMATION PURPOSES AND NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT, NOT FOR DISTRIBUTION OUTSIDE INDIA.)

AMEYA PRECISION ENGINEERS LIMITED

Our company was incorporated as Private Limited Company under the name "Ameya Precision Engineers Private Limited" under the provisions of the Companies Act, 1956 vide Certificate of Incorporation dated December 06, 2012 issued by Registrar of Companies, Pune, Maharashtra, Subsequently, our Company was converted into a Public Limited Company to approval of the shareholders at an extraordinary general meeting held on January 19, 2022 and consequently, the name of our Company was changed to Ameya Precision Engineers Limited and a Fresh Certificate of Incorporation consequent upon conversion from Private Company to Public Company was issued by the Registrar of Companies, Pune, Maharashtra on January 25, 2022. The Corporate Identification Number of our Company is U29253PN2012PLC145613. For further details pertaining to the change of name of our Company and the change in Registered Office, please refer the chapter "History and Certain Corporate Matters" beginning on page no. 111 of the Prospectus. Registered Office: Gat No.345, Kasurdi (Kb), Pune-Satara Highway, Pune - 412 205, Maharashtra, India; Tel: 9552589861; E-mail: investor@ameyaengineers.com;

Website: www.ameyaengineers.com Contact Person: Aakanksha Rajeev Kelkar, Company Secretary and Compliance Officer

OUR PROMOTERS: BIPIN SHIRISH PANDE AND NIKHIL SHIRISH PANDE

BASIS OF ALLOTMENT

INITIAL PUBLIC OFFER OF 21,00,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF RS.10 EACH ("EQUITY SHARES") OF AMEYA PRECISION ENGINEERS LIMITED ("AMEYA" OR THE "OUR COMPANY" OR THE "ISSUER") FOR CASH AT A PRICE OF RS.34/- PER EQUITY SHARE (INCLUDING A PREMIUM OF RS.24/- PER EQUITY SHARE) ("THE OFFER PRICE") AGGREGATING TO RS.714.00 LAKHS (THE "OFFER") COMPRISING OF FRESH ISSUE OF 15,00,000 EQUITY SHARES AGGREGATING TO RS. 510.00 LAKHS AND AN OFFER FOR SALE OF 6.00,000 EQUITY SHARES BY URMILA SHIRISH PANDE (SELLING SHAREHOLDER) AGGREGATING TO RS.204.00 LAKHS. THIS INCLUDES 1,08,000 EQUITY SHARES AGGREGATING TO RS.36.72 LAKHS WILL BE RESERVED FOR SUBSCRIPTION BY MARKET MAKER ("MARKET MAKER RESERVATION PORTION"). THE OFFER LESS THE MARKET MAKER RESERVATION PORTION I.E. NET OFFER OF 19,92,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF RS.10 EACH AT AN OFFER PRICE OF RS, 34/- PER EQUITY SHARE AGGREGATING TO RS, 677.28 LAKHS IS HEREIN AFTER REFERRED TO AS THE "NET OFFER". THE OFFER AND THE NET OFFER WILL CONSTITUTE 28.00% AND 26.56% OF THE POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY.

THE FACE VALUE OF THE EQUITY SHARE IS ₹10/- AND THE OFFER PRICE IS 3.4 TIMES OF THE FACE VALUE OFFER OPENED ON: AUGUST 25, 2022 AND OFFER CLOSED ON: AUGUST 30, 2022

RISK TO INVESTORS

1. Our Equity Shares have never been publicly traded, and may experience price and volume fluctuations following the completion of the Offer. Further, our Equity Shares may not result in an active or liquid market and the price of our Equity Shares may be volatile and you may be unable to resell your Equity Shares at or above the Offer Price or at all. The average cost of acquisition of Equity Shares by our Promoters is ₹1.67/- per Equity Share.

Investors are required to refer section titled "Risk Factors" beginning on page 24 of the Prospectus.

Our Company has filed the Prospectus dated August 19, 2022 with the ROC (the "Prospectus"). The Equity Shares of the Company are proposed to be listed on the Emerge Platform of National Stock Exchange of India Limited i.e., NSE Emerge, in terms of the Chapter IX of the SEBI (ICDR) Regulations, 2018 as amended from time to time. Our Company has received an In-Principle approval from NSE for the listing of the Equity Shares pursuant to letter dated April 07, 2022. NSE is the Designated Stock Exchange for the purpose of this Offer. The trading is proposed to be commenced on September 08, 2022 (Subject to receipt of listing and trading approvals from the NSE).

The Offer is being made through the Fixed Price process, the allocation in the Net Offer to the Public category is made pursuant to Regulation 253(2) of the SEBI (ICDR) Regulations, 2018, as amended from time to time, wherein a minimum of 50% of the Net Offer of shares to the Public is initially made available for allotment to Retail Individual Investors. The balance of Net Offer of Shares to the public is made available for allotment to Individual Applicants other than Retail Individual Investors and other Investors, including Corporate Bodies / Institutions irrespective of number of shares applied for. If the Retail Individual Investor category is entitled to more than 50% on proportionate basis, they shall be allotted that higher percentage. Under subscription, if any, in any of the categories, would be allowed to be met with spill-over from any of the other categories or a combination of categories at the discretion of our Company in consultation with the Lead Manager and the Designation Stock Exchange. Such inter-se spill over, if any, would be affected in accordance with applicable laws, rules, regulations and guidelines. All potential investors shall participate in the Offer only through an Application Supported by Blocked Amount ("ASBA") process including through UPI mode (as applicable) by providing details of the irrespective bank accounts and / or UPI IDs, in case of RIIs, if applicable, which will be blocked by the Self Certified Syndicate Banks ("SCSBs") for the same.

SUBSCRIPTION DETAILS

The Net Offer has received 57,508 applications before technical rejections for 47,63,08,000 Equity Shares resulting in 239.11 times subscription. The details of the applications received in the Net Offer (before and after technical rejections & withdrawal) are as follows: **Detail of the Applications Received**

Before Technical Rej	ections & Withdrawals	After Technical Rejections & Withdrawals		
No. of Applications	No. of Equity Shares	No. of Applications	No. of Equity Shares	
55,101	22,04,04,000	52,689	21,07,56,000	
2,407	25,59,04,000	2,324	25,27,00,000	
57,508	47,63,08,000	55,013	46,34,56,000	
	No. of Applications 55,101 2,407	55,101 22,04,04,000 2,407 25,59,04,000	No. of Applications No. of Equity Shares No. of Applications 55,101 22,04,04,000 52,689 2,407 25,59,04,000 2,324	

The Net Offer does not include 1,08,000 Equity Shares reserved for Market Maker, which was subscribed by 1.00 time.

There were 2,495 Technical Rejections for 1,28,52,000 Equity Shares & no withdrawal of any application in any category.

In the event of oversubscription, the allotment will be made on a proportionate basis in marketable lots. In other than Retail Individual Investor Category there was over subscription of 25,59,04,000 Equity Shares before technical rejection and 25,27,00,000 Equity Shares after technical rejection. In Retail Category there was over subscription of 22,04,04,000 Equity Shares before technical rejection and 21,07,56,000 Equity Shares after technical rejection. The Basis of Allotment was finalised in consultation with the Designated Stock Exchange - NSE on September 05, 2022.

A) Allocation to Market Maker (After Technical Rejections & Withdrawals): The Basis of Allotment to the Market Maker, at the Offer Price of Rs. 34/- per Equity Share, was finalised in consultation with NSE. The category was subscribed by 1.00 time. The total number of shares allotted in this category is 1,08,000 Equity Shares. The category-wise details of the Basis of Allotment are as under:

	No. of Shares Applied for	No. of Applications Received	% to Total	Total No. of Shares applied in each category	% to Total	Allocation per Applicant	Ratio of Allottees to the Applicant	Total No. of Shares Allotted
	108000	1	100.00	108000	100.00	108000	1:1	108000
B)	B) Allocation to Retail Individual Investors (After Technical Rejections & Withdrawals): The Basis of Allotment to the Retail Individual Investors, at the Offer Price of							

Rs.34/- per Equity Share, was finalised in consultation with NSE. Pursuant to Regulation 253(2) of the SEBI (ICDR) Regulations, 2018, the total number of shares allocated in this category is 9,96,000 Equity Shares. The category was subscribed by 211.60 times. The category-wise details of the Basis of Allotment are as under: No. of Shares No. of Applications % to Total Total No. of Shares % to Total Allocation per Ratio of Allottees Total No. of

the Applicant Shares Allotte
83:17563 996000
٩

per Equity Share, was finalised in consultation with NSE. Pursuant to Regulation 253(2) of the SEBI (ICDR) Regulations, 2018, the total number of shares allocated in this category is 9,96,000 Equity Shares. The category was subscribed by 253.71 times. The category-wise details of the Basis of Allotment are as under (Sample basis) No. of Shares No. of Applications of the Total No. of Shares of the Total No. of Allocation per Ratio of Allottees Total No. of

Applied for	Received	% to lotal	applied in each category	% to Iotal	Applicant	to the Applicant	Shares Allotted
8000	1181	50.82	9448000	3.74	4000	9:1181	36000
12000	172	7.40	2064000	0.82	4000	1:86	8000
16000	91	3.92	1456000	0.58	4000	1:91	4000
20000	74	3.18	1480000	0.59	4000	1:74	4000
172000	7	0.30	1204000	0.48	4000	1:7	4000
200000	13	0.56	2600000	1.03	4000	3:13	12000
216000	3	0.13	648000	0.26	4000	1:3	4000
220000	5	0.22	1100000	0.44	4000	1:5	4000
724000	1	0.04	724000	0.29	4000	1:1	4000
728000	9	0.04	728000	0.29	4000	1:1	4000
1988000	3	0.13	5964000	2.36	8000	1:1	24000

The Board of Directors of the Company at its meeting held on September 06, 2022, has taken on record the Basis of Allotment of Equity Shares, as approved by the Designated Stock Exchange viz. NSE and has authorized the corporate action for the allotment of the Equity Shares to various successful applicants.

The CAN and allotment advice and / or notices shall be dispatched to the address of the investors as registered with the depositories on or before September 06, 2022. Further, the instructions to Self-Certified Syndicate Banks will be processed on or before September 05, 2022 for unblocking of funds. The Equity Shares allotted to successful applicants are being credited to their beneficiary accounts subject to validation of the account details with the depositories concerned. In case the same is not received within prescribed time, investors may contact the Registrar to the Offer at the address given below. The Company is taking steps to get the Equity Shares admitted for trading on the Emerge Platform of NSE within 6 working days from the Closure of the Offer. The trading is proposed to be commenced on September 08, 2022 subject to receipt of listing and trading approvals from NSE.

Note: All capitalized terms used and not defined herein shall have the respective meanings assigned to them in the Prospectus dated August 19, 2022 ("Prospectus"). INVESTORS, PLEASE NOTE The details of the allotment made has been hosted on the website of the Registrar to the Offer, Skyline Financial Services Private Limited at www.skylinerta.com.

All future correspondence in this regard may kindly be addressed to the Registrar to the Offer quoting full name of the First/Sole Applicant, Serial number of the Application Form, Number of Shares Applied for and Bank Branch where the Application had been lodged and payment details at the address given below:



beginning on page 24 of the Prospectus.

Place: Pune

Date: September 07, 2022

SKYLINE FINANCIAL SERVICES PRIVATE LIMITED D - 153A, First Floor, Okhla Industrial Area, Phase - 1, New Delhi - 110 020, India Telephone: 011-40450193/97;

E-mail: ipo@skylinerta.com Investor grievance E-mail: grievances@skylinerta.com Website: www.skylinerta.com Contact Person: Ms. Rati Gupta SEBI Registration No.: INR000003241

PROSPECTS OF AMEYA PRECISION ENGINEERS LIMITED AMEYA PRECISION ENGINEERS LIMITED is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make a Public Offer of its Equity Shares and has filed Prospectus with the Registrar of Companies, Pune, Maharshatra on August 19, 2022. The Prospectus is available on websites of the Company, the NSE and the Lead Manager at www.ameyaengineers.com, www.nseindia.com, www.shreni.in respectively. Applicants should note that investment in equity shares involves a high-risk and for details relating to the same, see the Prospectus, including section titled "Risk Factors"

LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARE ON LISTING OR THE BUSINESS

The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended (the "U.S. Securities Act and applicable U.S. state securities law. Accordingly, the Equity Shares are offered or sold (i) within the United States to persons reasonably believed to be qualified institutional investors (as defined in Rule 144A under the U.S. Securities Act and (ii) Outside the United States in offshore transactions in reliance on Regulation S under the U.S. Securities act and applicable laws of the jurisdiction where such offers and sales occur.

For Ameya Precision Engineers Limited On Behalf of the Board of Directors Bipin Shirish Pande **Managing Director**

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of

advertising copy, it is not possible to verify its contants. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals adversing in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.



The Indian Express. For the Indian Intelligent.

The Indian EXPRESS

financialexp.epap.in

Dated: September 7, 2022

Place : Pune

detailed procedure of the same is provided in the Notice. The Remote e-voting period commences on Monday, September 26, 2022 (9:00

Members attending the Meeting through VC/OAVM facility and have not already

Those holding shares in physical form: contact the Company along with their

The Company has appointed Mr. Sunil Nanal, Partner, KANJ & Co. LLP, Practicing Company Secretaries, Pune to act as scrutinizer, to scrutinize the E-voting Process. The result of the voting shall be declared within 48 hours of conclusion of the meeting. In case of any queries in relation to e-voting, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Manager,

जिल्हा प्रशासनाचा पीक नुकसानीचा अहवाल शासनाकडे

नकसानभरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे वाढीव दराने ५३३ कोटी १४ लाख रूपयांचा सूधारित अंतिम प्रस्ताव पाठविला आहे. तीन हेक्टरच्या मर्यादित राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीच्या जुन्या दरांमध्ये वाढ करण्यात आली असून नुकसानग्रस्तांना वाढीव दराने मदत मिळणार आहे. दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.राज्य सरकारने अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकयांना मदतीसाठी राज्य आपत्ती निकषांमध्ये व्यवस्थापनाच्या बदल केला आहे. तत्कालीन ठाकरे सरकारनेही गतवर्षी मदतनिधीत वाढ

जाहिर नोटीस

ॲड. अभिजीत आय. पाटील जाहीर नोटीस धळे येथिल मे. मोटार अपघात ायाधिकरण (जिल्हा न्यायाधिश- ५) सो यांचे कोर्टात निशाणी क्रं - १७ क्लेम नं. १४०/२०२२ निशाणी क्रं - १७ क्लेम नं. १४१/२०२२ निशाणी क्रं - १७ क्लेम नं. १४२/२०२२ निशाणी क्रं - १७ क्लेम नं. १४३/२०२२ निशाणी कं - १५ क्लेम नं. १४४/२०२२

विरूध्द १. शिवदयाल जमुनाप्रसाद जायसवाल रा. ग्राम लौर कला, दैवतलाब, देओतलब (मध्यप्रदेश) -४८६३४१.

पियदर्शनी उमेश पाडे

२.मेसर्स रिंक कमर्शियल कॅरियर प्रा. लि पत्ता : प्लॉट नं. २३४, मालजीपाडा,वसई. ठाणे (महाराष्ट्र) -४०१२०८.

ज्या अर्थी वर नमद केलेल्या अर्जदार यांनी धळे येथील मे मोटार अपघात न्यायाधिकारण (जिल्हा न्यायाधिश-५) यांचेकडे अपघाताची नकसान भरपाई मिळणेसाठी सामनेवाला यांचे विरूध्द वरील प्रमाणे नकसान भरपाई अर्ज अर्जदार यांनी दाखल कलेले आहेत.

सबब सदरह कामात पुढील तारखेत दिनांक २०/०९/२०२२ रोजीची देण्यात आलेली असन् त्यादिवशी सकाळी १०:३० वाजता मे. कोर्टात आपण स्वत: जातीने किंवा अधिकत प्रतिनिधी मार्फत वर उल्लेख केलेल्या प्रकरणांमध्ये हजर होवन आपले म्हणणे दाखल करावे. सदरह तारखेस आपण हजर न राहिल्यास प्रकरणांमध्ये हजर होवन आपले म्हणणे दाखल करावे. सदरह तारखेस आपण हजर न राहिल्यास सदरह कामांत आपणांविरूध्द एकतर्फी हुकुम केला जाईल याची नोंद घ्यावी.

आज दिनांक १८/०८/२०२२ रोजी आमच्या सहिनिशी व कोर्टाच्याशिक्यानिशी सदर नोटीस दिली असे.

तिहासी अमे. क्रोटीचा अधिक्षक भूके जिल्हा न्यायालय धुळे जिल्हा न्यायालय जिल्हा न्यायाधिश-७) धुळे (जिल्हा न्यायाधिश-७) धुळे

जाहीर सूचना

जाहिरि सूचना वेथ सुचन रंग्यात वेत आहे की, की, केतन मोहन कोठारे हे पलंट क्र.४०४, क्षेत्रफळ २३.८० ची.मी. (बिल्टअप) क्षेत्र, अब मजला, अंती कोट की-आंप हीसांति., नॉद क्र.टीएचए/(टीएनए)/एचएमजी/(टीमी)/१०२९१/१९४८-९४, दिनांक १५.०१.१९९४, राजेज हॉटल समोर, स्टेमन रोड, गाव भाईदर, भाईदर (प.), तालुका व जिल्हा ठाणे-४०१९४० या जागेच मालक आहेत. शी. मोहन आमराव कोठारे या जागेच मालक आहेत. शी. मोहन आमराव कोठारे यांच्या दाप्यान २८ जानेवारी, १९९० रोजी विक्री करातमामा झाला होता, यांचे ७०.१०.२००४ रोजी मिधन झाले. सोसायटीन त्यांचे अधिकार व शेअस्र श्रीमती विजया एम. कोठारे यांच्या नाचे हस्तांतर केले आणि श्रीमती विजया एम. कोठारे यांचा प्रनाचे हस्तांतर केले आणि श्रीमती विजया एम. कोठारे यांचा प्रनाचे स्वांतर केले आणि श्रीमती विजया एम. कोठारे यांचा प्रताचे यांचा प्रताच हत्ते केले आणि श्रीमती विजया एम. कोठारे यांचा प्रताचे यांचा प्रताच केले आणि २०१४ राजाच ावक्रां व हस्तातर करारानामाफत स्थापत प्रख्याश श्री. कतना मोहन कोत्रार यांना प्रस्तुत केले आणि दिनांक १८.०१.२०१४ रोजीचे पावती क्र.टीएनएन४-३८०-२०१४ नुसार नोंट्णी कार्यालयात सदर करारानामा नोंद करण्यात आता. श्रीमती विजया एम. कोठार (आई) यांचे २४.०४.२०१७ रोजी निधुन झाले, सोसायटीन त्यांचे अधिकार । शेअर्स श्री. केतन मोहन कोठारे यांच्या नावे हस्तांतर हेले आणि श्री. केतन मोहन कोठारे हे आता अनक्रमांक x१ ते x4 असे विभाजीत सदा फ्लॅट भागप्रमाणपत्र क 0९

१००% मालक/सदस्य झाले आहेत. जर कोणा व्यक्तीस, बँकेस, वित्तीय संस्थेस, वैयक्तिक, पनी, संस्था इत्यादींना काही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात दस्तावेजी पुराव्यासह त्यांचे आक्षेप सदर सूचनेच्या तारखेपासून १४ दिवसांत कळवावेत. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा सदर फ्लॅटवरील त्याग केले आहेत असे समजले जाईल याची नोंद घ्यावी.

वकील उच्च न्यायालय बी/१०९, भाईदया नगर बी इमारत, नवघर रोड, भाईंदर (पुर्व), जिल्हा ठाणे-४०११०५.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. पविण शंकरलाल भानशाली हे फ्लॅट अर्थात फ्लॅट क्र.सी-८२/३. हिरामोती नगर को-ऑप.हौ.सो.लि.. हिरामोती नगर, शिवाजी नगर रोड क्र.३, वागळे इस्टेट, ठाणे (प.)-४००६०४, क्षेत्रफळ ३३५ चौ.फू. यापुढे सदर फ्लॅट जागा संदर्भ, येथील जागेचे कायदेशीर मालक आहेत आणि माझे अशिलांनी सदर मालमत्ता/फ्लॅट विक्री करण्याचे निश्चित केले आहे आणि आर.के. बिल्डर्स व रमेश पोपटलाल नागदा यांच्या दरम्यान झालेला दिनांक २५ सप्टेंबर १९८७ ग्रेजीचा विकी कग्रानामा करण्यात आला आणि सदर करारनामा हरवला/गहाळ झाला आहे. जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्तेवर किंवा सदर मालमत्ता विक्रीवर कोणताही दावा, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे सदर सचना प्रकाशनापासन १५ दिवसात लेखी कळवावे. अन्यथा दावा विचारात घेतला जाणार नाही.

दिनांक:0८.0९.२0२२ सुरेंद्र यादव (वकील उच्च न्यायालय) कार्यालय: एसीबीए, ३रा मजला, एम.एम. कोर्ट अंधेरी, अंधेरी (पुर्व), मुंबई-६९.

PUBLIC NOTICE

It is to be informed to the public at large tha my client MR. MADHUKAR BHANU GURAV is Lawful owner of Flat No.04, measuring 477 Sq. Ft. Built-up Area i.e 44.33 Sq.Mtrs. Built-up Area on the Ground Floor in "C" Wing in "OM SAI DHAM CO-OP.HOUSING SOCIETY LTD", lying being situated at N. A. Plot of Land bearing Survey No.7 to 11, 15 to 17, 19 to 25, Plot No.30/31, of Village- MORE Address Central Park, Nallasopara (East), Taluka - Vasai, District Palghar 401 209 (herein after referred as "said FLAT" for brevity sake) Having Share Certificate bearing distinctive Nos. 56 to 60 (both inclusive) and bearing Certificate No.012 in respect of said Flat (hereinafter referred to as "the said Shares") who have ost the Original Share Certificate of said Flat from his custody as on 10/08/2022 at 3.00 for which my client have reported the same by lodging missing complaint With Tulinj Police Station, Nallasopara as on dated 07/09/2022 Vide Lost Report No.20810-2022, therefore any person having any claim/interest/lien on the said Flat is ereby required to notify the same in writing at below address along with supporting documentary evidence within 14 days from he date hereof.

(Adv.Hitesh R. Patil) Add: Flat No.A/002, Jagruti apartment, Taki Road, Besides Radha Krishna Hotel Nallasopara (East), Tal. Vasai, Dist. Palgha 401 209. Mob No. 9604514510

अमरावती, दि. ७ : जूलैतील केली होती. जिरायती पिकांसाठी हेक्टरी १० हजार, बागायतीसाठी १५ हजार व फळपिकांसाठी २५ हजार, अशी मदत दिली होती. शिंदे सरकारनेही ठाकरे सरकारच्या एक पाऊल पुढे जात वाढीव दर जाहीर केले आहेत.. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता कोरडवाह् शेतीसाठी तीन हेक्टरच्या मर्यादिस १३ हजार ६०० रूपये प्रती हेक्टर, बागायतीसाठी २७ हजार व फळपिकांसाठी ३६ हजार रुपये प्रती

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that, MR. MUSHTAK MAQBOOL SHAIKH & MRS. YASMEEN

MUSHTAK SHAIKH are the owners of the property being at Flat No. 001, on the Ground floor Wing-B, in the Building known as IDEAL TOWERS, Opp Shivar Garden, N H School Road, Mira Road (E), Thane-401107, hereinafter referred to as the "SAID FLAT".

VHEREAS MR. SAMPAT JAGOBA GHATATE &

WHEREAS MR. SAMPAT JAGOBA GHATATE &
MRS. GANGUBAI SAMPAT GHATATE were the
first owners and had jointly purchased the "SAID
FLAT" from the builder M/s IDEAL DEVELOPERS
through its proprietor MR. PERCIVAL PAUL
FURTADO vide an Agreement for Sale dated
24/02/2003 bearing registration no. TNN-071172-2003 dt. 04/03/2003.

HEREAS MRS. GANGUBAI SAMPAT

GHATATE through its constituted attorney MRS. RATNAPRABHA VINOD GHATATE solely

VINOD GHATATE as his only legal heirs.

WHEREAS JULIET T. SHAIKH & RUBINA

SHAIKH thereafter sold the "SAID FLAT" t SHAWANA IMRAN KHAN vide an Agreement fo Sale dated 21/12/2020 bearing registration no TNN-10-06895-2020 dt. 21/12/2020.

AND WHEREAS SHAWANA IMRAN KHAN had

AND WHEREAS SHAWANA IMRAN KHAN had sold the "SAID FLAT" to MR. MUSHTAK MADBOOL SHAIKH & MRS. YASMEEN MUSHTAK SHAIKH vide an Agreement for Sale dated 31/03/2022 bearing registration no. TINI-10-6853-2022 dt. 26/04/2022 and MR. MUSHTAK MADBOOL SHAIKH & MRS. YASMEEN MUSHTAK SHAIKH are now the true and lawful joint owners of the "SAID FLAT". All persons claiming an interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien,

nheritance, exchange, mortgage, charge, lien, rust, possession, easement, attachment or

herwise are hereby required to make the san

Aalaya A. Khan, MUMBAI LAW FIRM

Aalaya A. Khan, MUMBAI LAW TIRM, Advocate High Court, Mumbai, having address at Office no. B-98, Shanti Shopping Centre, Near Railway Station, Mira Road (East), Thane 401107, within 15 days from the date hereof, failing which it shall be deemed that MRS.
MUSHTAK MADBOOL SHAIKH & MRS.

YASMEEN MUSHTAK SHAIKH are the true and

ASMEEN MUSHIAK SHAIKH are the true and awful joint owners and are sufficiently entitled in espect of the said property, more particularly lescribed in the Schedule of the property nereunder mentioned, and further legal process shall be given effect thereto, without any reference to such claim and the same, if any, shall be considered as waived in respect of the Scheduled Property.

SCHEDULE OF THE PROPERTY

Flat No. 001, Ground Floor, Wing-B, IDEAL TOWERS, Opp Shivar Garden, N H School Road, Mira Road (E), Dist: Thane–401107, area

noun, whra noad (E), DIST: Inane-4UTIU/, area admeasuring 459 sq. ft. (Built-Up) equivalent to 42.65 sq. mtrs. (Built-Up) In IDEAL BENZER CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED, Old Survey 491/12, New Survey No. 84/12, Old Survey No. 495/1,2 New Survey 90/1,2, Village: Bhayander, within limits of Mira Bhayander Municipal Congression.

/09/2022 MUMBAI LAW FIRM; hane ADV. AALAYA A. KHAN ADVOCATE HIGH COURT, MUMBAI.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that MITESH KISHORE WAGHANI and

DIPTI MITESH WAGHANI, are the bonafied members of the Flat No. B/403, 4th Floor of 'Nandanvan Mukund

CHS Ltd.', situated at S.V.Road, Near

Manav Kalyan Kendra, Dahisar (E), Mumbai- 68, and holding all rights, title and interest in respect of the said Flat.

That Original Agreement for Sale dated 29th June 1982 made and entered into by and between Messrs. Arkay Builders and Shri Amirali

Hasanali Panjwani, which is misplaced

or lost and the same is not traceable

despite of diligent search and therefore lodged Police Complaint and is

complaint no. 1961/2022 dated

Any person/s having any claims, right or interest in respect of the said

Original Agreement shall submit the

same in writing along with the documents in respect thereof and/or

any evidence and/or other proofs by

Registered Post A.D. at the address

given below within the period of **14 days** rom the date of publication of this

received/ raised within the period

prescribed above, it shall be presumed

that there is no claim/s of any nature what so ever and the same will be

ADV NIDHI PANDYA

S.V.Road, Dahisar (E), Mumbai-68

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, सोसायटी अर्थात

सिंहगड को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड

विशालगड को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायर्टी

लिमिटेड, विकमगड को-ऑपरेटिव्ह हौसिंग

सोसायरी लिमिटेड आणि पतापगड को-ऑपरेटिट्स

हौसिंग सोसायटी लिमिटेड. पत्ता: जमीन सर्व्हे क्र.३५/

६(पी), सर्व्हे क्र.६पी (नवीन सर्व्हे क्र.६/१), गाव

कोलीवली, आधारवाडी जेल रोड, तालुका कल्याण

नोंदणी जिल्हा ठाणे शहर, कल्याण, कल्याण डोंबिवली

महानगरपालिकेच्या मर्यादेत असलेल्या तसेच खालील

अनुसुचित सविस्तरपणे नमूद केलेल्या जमिनीचे (जमीन)

विकास अधिकाराबाबत आमच्या अशिलाकरिता

अधिकार व हक्क याची आम्ही चौकशी करीत आहोत.

जर कोणा व्यक्तीस सदर जमीन किंवा भागावर आणि/

किंवा मजला जागा निर्देश/मजला क्षेत्र सरासरी.

हस्तांतरणीय विकास अधिकार व विकास अधिकार

किंवा कोणत्याही भागावर आणि/किंवा सदर जिमनीचे

अधिकार करारनामा यावर विक्री. अभिहस्तांकन. हस्तांतर.

अदलाबदल, करारनामा, वाटप, अदलाबदल, बक्षीस.

भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, वहिवाट, उपवहिवाट, परवाना,

ताबा, वापर, व्यवसाय, तारण, बोजा, मालकी हक्क,

हमी, न्यास, वारसाहक्क, मृत्युपत्र, पारिवारीक व्यवस्था/

तजवीज/कायदेशीर हक्क, परिरक्षा, विकास अधिकार,

संयक्त विकास, उपविकास, विकास व्यवस्थापन, प्रकल्प

व्यवस्थापन, संयुक्त भागीदारी, सहकार, कायद्याच्या

कोणत्याही न्यायालयाचे हुकूमनामा किंवा आदेश,

करारनामा, एफएसआय/टीडीआर वापर किंवा अन्य

इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, हित, लाभ,

दावा किंवा मागणी असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात सर्व

आवश्यक दस्तावेजी पराव्यांच्या प्रमाणीत सत्य प्रतींसह

खालील स्वाक्षरीकर्त्यांना २०७, २रा मजला, अग्रवाल

सदन, अहिल्याबार्ड चौक, कल्याण (प.)-४२१३०१

येथे प्रकाशन तारखेपासून **१० (दहा) दिवसांत** कळवावे

अन्यथा अशा व्यक्तींचे असे भावी अधिकार, हक्क.

हित, लाभ, दावा किंवा मागणी असल्यास त्याग आणि

(जिमनीचे वर्णन)

जमीन जना सर्व्हे क्र.६. हिस्सा क्र.भाग, संबंधित नवीन

सर्व्हे क्र.६, हिस्सा क्र.१ व सर्व्हे क्र.३९, हिस्सा

क्र.५(भाग), गाव कोलीवली, आधारवाडी जेल रोड,

तालुका कल्याण, नोंदणी जिल्हा ठाणे शहर, कल्याण

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मर्यादेत

सही / - मे. एस.सी. लिगल्सकरित

ॲड. चेतन डी. अग्रवाल

असलेल्या जिमनीचे सर्व भाग व खंड.

दिनांक: ०८.०९.२०२२

किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

Date: 08/09/2022

If no claims/objection

egistered at Dahisar Police Stat

02/09/2022 for the same

treated as waived.

Place: Mumbai

Bhayander Municipal Corporation.

Date : 06/09/2022

हेक्टर मदन देण्यान येणार आहे. लाख ५६ हजार ९५५ हेक्टर कोरडवाह क्षेत्रातील पिकांची आला आहे. ३३ टक्क्यपिक्षा अधिक हानी झाली. यामध्ये सोयाबीनचे १ लाख ७,६८१ व कापसाचे ९१ हजार ८४६ हेक्टर क्षेत्र आहे. ३७ हजार ७८३ हेक्टरमधील तूर प्रभावित झाली असन उर्वरित

क्षेत्रातील मूग, उडीद, तीळ, म जुलै महिन्यात अमरावती जिल्ह्यात २ का, ज्वारी, मिरची, भूईमूग या पिकांची अपरिमित हानी झाली आहे. एकुण २ लाख ४० हजार ९८० शेतकऱ्यांना हा फटका बसला आहे. या शेतकऱ्यांना हेक्टरी १३ हजार ६०० रूपयांप्रमाणे ३४९ कोटी ४७ लाख रूपयांच्या मदतनिधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.याच महिन्यात २०६२

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the Society has received an application from Shri litin Chavan and Shri. Ajay Chavan for issuance of duplicate Share Certificate No. 81 (herein referred to as the said "Share Certificate") for fully paid up share of Rs 50/- each bearing distinctive Nos 401 to 405 in respect of Flat no 01 in Building no 12 in the Worli Shiv Shahi Co-operative Housing Society Ltd. having its address at Shivaji Nagar Dr. A B. Road, Worli, Mumbai 400 030.

The said original Share No. 81 has been reported lost, Any person having any laim in respect of the said Flat No. 01 or the said share certificate by way of Tenancy, Sale, Exchange, Mortgage, Charge, Gift, Trust, Inheritance, Possession, Lease, Lien, Agreement or otherwise however are hereby requested to make the same known in writing to the undersigned with supporting documents within 15 (Fifteen) days from the date of publication of this notice, failing which, the claim of such person/s if any, shall be deemed to have been waived and / or abandoned and no claim of any nature shall be entertained by the Society in respect of the said flat no 01 in Building No 12 and/or the Said Share Certificate at any time in future.

Place: Mumbai INMS. KAINAPKABHA VINUD GHAIATE SOIBY SOID THE TO JULIET T. SHAIKH & RUBINA T. SHAIKH Wide an Agreement for Sale dated 23/03/2010 bearing registration no. TNN-04-03029-2010 dt. 25/03/2010, as the co-owner MR. SAMPAT JAGOBA GHATATE died intestate on 20/01/2004 leaving behind MRS. GANGUBAI SAMPAT GHATATE and MRS. RATNAPRABHA VINNO GHATATE TA SIN ONLY PRABBETS. Date : 08.09.2022

Hon. Secretary Worli Shiv Shahi Co.op. Hsg. Soc. Ltd., Shivaji Nagar, Dr. A. B. Road, Worli, Mumbai-400030

NPS ...

Network People Services Technologies Limited

CIN: L74110MH2013PLC248874 Office No. 427/428/429, A-Wing, NSIL, Lodha Supremus II, Near New Passport Office, Road No.22, Wagle Industrial Estate. Thane (W) – 400604 Tel. No. +91-9810497261, Email: cs@npstx.com Website: www.npstx.com

NOTICE TO MEMBERS

Notice is hereby given that 9th Annual General Meeting ("AGM") of **Network People** Services Technologies Limited ("the Company") will be held on Friday, September 30, 2022 at 01:00 P.M. (IST) through video conferencing (VC)/ other audio visual neans (OAVM). The venue of the said meeting shall be deemed to be the office of the Company at Office No. 427/428/429, A-Wing, NSIL, Lodha Supremus II, Near New Passport Office, Road No. 22, Wagle Industrial Estate, Thane (W) - 400604 to transact the business as set forth in the Notice of AGM dated August 29, 2022.

The Notice of the 9th AGM and Annual Report for the financial year 2021-22, has been sent through electronic mode to those members whose email addresses are registered with the Company/ Depository Participants. The Notice of the AGM and the Annual Report is also available on Company's website i.e., www.npstx.com , website of the Stock Exchange where the shares of the Company are listed, i.e. NSE Limited, at www.nseindia.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com . The dispatch of Notice has been completed on September 07, 2022

Members holding shares in physical form or in dematerialized form, as on the cut-off date Friday, September 23, 2022 may cast their vote electronically on the ordinary business as set out in the notice of AGM through electronic voting system ("remote e voting") of National Securities Depository Limited ("NSDL"). The detailed procedure/instructions for remote e-voting are contained in the Notice of AGM. All the nembers are informed that:

) The business, as set out in the Notice of the 9^{th} Annual General Meeting, will be transacted through voting by electronic means: ii) The remote e-voting shall commence on Tuesday, September 27, 2022 (9:00

A.M.) (IST) ii) The remote e-voting shall end on **Thursday, September 29, 2022 (5:00 P.M.) (IST**

iv) The cut-off date, for determining the eligibility to vote through remote e-voting or through the e-voting system during the 9th AGM is Friday, September 23, 2022`

Y) Any person, who becomes member of the company after sending the notice $\,$ of 9^{th} AGM by email and holding shares as on the cut off date i.e., Friday, September 23, 2022 may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or cs@npstx.com . However if a person is already registered with NSDL for remote e-voting then existing user ID and password can be used for

Members may note that; a) the remote e-voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on resolution is cast by member, the member shall not be allowed to change it subsequently; b) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may participate in the AGM through VC/OAVM facility but shall not be entitled to cast their vote through e-voting system during the AGM; c) members participating in the AGM and who have not cast their vote by remote e-voting but shall be entitled to cast their vote through e-voting system during the AGM and d) a person whose names is recorded in the Register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting, participating in the 9th AGM through VC/OAVM facility and e-voting during the AGM.

vii)In case of any queries/grievances, Members may refer to the "Frequently Asked Questions (FAQs) for Members and remote e-Voting user manual for Members" available at the downloads section of http://www.evoting.nsdl.com or call the toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request at evoting@nsdl.co.in or contact Ms. Pallavi Mhatre at the designated email id pallavid@nsdl.co.in who will also address the grievances connected with the voting by electronic means. Members may also write an email to Mr. Inder Naugai, Chief Financial Officer at inder.naugai@npstx.com or contact at Tel: 911204347137.

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, September 23, 2022 to Friday, September 30, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM.

For Network People Services Technologies Limited

Place: Thane

(Ashish Aggarwal) **Joint Managing Director** Date: 08.09.2022



SHREE PRECOATED STEELS LIMITED Registered Office: 1, Ground Floor, Citi Mall, New Link Road, Andheri (W), Mumbai - 400053 CIN: L70109MH2007PLC174206 Tel: +91-7208182677

Email: spsl.investors@gmail.com. Website: www.spsl.com NOTICE OF 14TH ANNUAL GENERAL MEETING AND **E-VOTING INFORMATION**

NOTICE is hereby given that the 14th Annual General Meeting ("the AGM") of Shree Precoated Steels Limited ("the Company") will be held on Friday, September 30, 2022 at 4:00 p.m. (IST), through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business as set out in the Notice of the AGM. The Company has sent the AGM Notice along with Annual Report of the Company for FY 2021-22 on Wednesday, September 7, 2022, only through electronic mode to those members whose email-ids have been registered with the Company/ Depositories as on the cut-off date i.e. Friday, August 26, 2022, in compliance with the Circulars/ guidelines issued by Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India. The aforesaid documents are also available on the Company's website www.spsl.com, websites of the Stock Exchange i.e. www.bseindia.com and website of the e-voting service provider i.e. National Securities

Depository Limited ('NSDL') at https://www.evoting.nsdl.com/. Members, holding shares as on the cut-off date for e-voting i.e. Friday, September 23, 2022, may cast their votes, electronically, on the businesses set out in the AGM Notice, by referring to procedure for remote e-voting and e-voting at the AGM given in the AGM Notice, and also available on the e-voting website of NSDL <a href="https://www.evoting.given.com/https://www.evoting.giv nsdl.com/.

The remote e-voting period shall commence on Tuesday, September 27, 2022 (9.00 a.m. IST) and end on Thursday, September 29, 2022 (5.00 p.m. IST). The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. The voting rights of the members shall be in proportion to the equity shares held by them as on the cut-off date for e-voting. Members can cast their votes on the businesses set out in the AGM Notice, either through remote e-voting facility made available on the above dates, or through e-voting facility made available at the AGM.

Members who have already cast their votes through remote e-voting shall not be entitled to cast their votes again at the AGM. Any person entity, who has not registered his/ her/ their email Id in the Company's records and holds equity shares as on the cut-off date for e-voting i.e Friday, September 23, 2022 may obtain their Login Id and passwo for e-voting by following the instructions given in the AGM Notice or by sending an email to NSDL at evoting@nsdl.co.in. However, if a person/entity is already registered with NSDL for remote e-voting then they can use their existing User Id and password for casting their votes

In case of any enquiry/guidance, in respect of remote e-voting and attending the AGM through electronic means, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www evoting nsdl.com or call on toll free nos.: 1800 1020 990/ 1800 224 430 or send a request to evoting@nsdl.co.in. In case of any grievances connected with facility for e-voting, please write Email at: evoting@nsdl.co.in, or contact on Toll free Nos: 1800 1020 990/ 1800 224 430.

For Shree Precoated Steels Limited

Date: September 8, 2022 Harsh L. Mehta Place: Mumbai **Managing Director** शेतकऱ्यांच्या १२५२ हेक्टर क्षेत्रातील झाले असून, ३३ कोटी ८१ लाख केळी, कांदा व भाजीपाल्याचे नुकसान रूपयांच्या मदतनिधीचा प्रस्ताव

ROSE MERC LIMITED

CIN: L24110MH1985PLC035078 Regd. Office: Office No. 12, Priyadarshani Roj Bazar, Sector 10, Khanda Colony, Panyel-410206, District Raigad, Maharashtra Mob.: 8879699103, Email: rmltd1985@gmail.com, Website: www.rosemercltd.com

Notice of the (38th) Annual General Meeting to be held over video Conference, Book Closure and E-voting

Notice is hereby given that the Thirty Fighth (38th) Annual General Meeting (AGM) of th shareholders of Rose Merc Limited ("The Company") will be held on **Thursday, Septembe**r 29, 2022 at 12.30 p.m. through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('OVAM') ONLY, to transect the business set out in the Notice of the AGM, in accordance with the General circular Nos. 14/2020 dated April 08,2020, 17/2020 dated April 13,2020, 20, 2020 dated May 05,2020, 2/2021 dated January 13,2021,21/2021 dated December 14,2021 and 2/2022 dated May 05,2022, issued by Ministry of Corporate Affairs (Collectively referred to as 'MCA Circulars') and Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and & SEBI/HO/ CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, issued by the Securities and Exchange Board of India (herein referred to as 'SEBI Circulars').

In compliance with aforesaid MCA Circulars and SEBI Circulars, the Company has sent the Notice of the 38th AGM along with the Annual report of for FY 2021-22 on September 06, 2022 through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participants and physical coy of Annual report will be sent to those Members who request for the same rmltd1985@gmail.com mentioning their Folio No./DP ID and Client ID.

The Annual report 2021-22 of the Company, along with the Notice and the Explanatory Statement of the 38th AGM is available on the Website of the company at www.rosemercltd.com and also on the Website of the National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com. A copy of the same is also available on the website of the Stock exchange on which Securities of the company is listed, i.e. at BSE Limited.

Remote e-Votina:

In Compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, Secretarial Standards-2 issued by the Institute of Company Secretaries of the India on General Meetings Regulation 44 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015 read with the MCA Circulars, the Company is providing its Members the facility of Remote e-Voting before/During the AGM to cast their votes on all Resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting Platform provided by NSDL.

A person whose name is recorded in the Registers of Members/Registers of Beneficial Owners as on September 22, 2022 ('Cut-Off Date') only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before/during AGM.

The Voting rights of the Members shall be in their proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on the Cut-Off date.

Members may cast their votes on any or all of the resolutions using the remote e-voting facility before/during the AGM. The detailed instructions for remote e-Voting before and

during the AGM are given in the Notes to the Notice of the AGM. The remote e-voting facility would be available to the Members during the following period

The Remote E-voting will commence on Monday, September 26, 2022 (09:00 a.m.) and ends on Wednesday, September 28, 2022 (05:00 p.m.). The remote e-Voting Module shall be disabled by NSDL for voting thereafter and Member

will not be allowed to vote electronically beyond the said date and time. Once the vote on a resolution has been cast by the Member, he/she shall not be allowed to change i subsequently or cast the vote again.

The facility of remote e-voting system shall also be made available during the Meeting and Members attending Meeting, Who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right during the Meeting.

Members who have cast their vote on resolution(S) by remote e-voting prior to the AGM will also be eligible to participate at the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote on such resolution(s) again.

Any person holding shares in physical form and non-individual shareholders, who acquire shares of the company and becomes a Member of the company after the dispatch of the Notice and holding shares as on the Cut-off date may obtain the User ID and Password for casting his/her vote or for participating at the AGM by sending a request at evoting@nsdl.co.in. However if he/she is already registered with NSDL for Remote e-Voting hen he/she can use his/her existing User ID and password for casting the votes.

A person who is not Member as on the Cut-off date should treat the Notice of the AGM for information purpose only. Mr. Mr.Ankur Gandhi, Practicing Company Secretary (Membership No. ACS48016, COP

17543) has been appointed as the Scrutinizer to scrutinize the Remote e-Voting before during the AGM in a fare and transparent manner.

For details relating to remote e-Voting, Please refer to the Notice of the AGM. In case of any queries relating to remote e-voting, please refer to the Frequently Asked Questions and evoting user manual for shareholders available at the Downloads section o

www.evoting.nsdl.com or send a request to evoting@nsdl.co.in.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 or send a request at evoting@nsdl.co.in. Members may also contact Mr. Monil Shah (CS) of the Company at the registered Office of the Company or may write an e-mail to <u>rmltd1985@gmail.com</u> for any further clarification.

Helpdesk for Individual Shareholders holding securities in demat mode for any Technic

issues related to login trilough depository i.e. Node and Cose.				
Login Method	Help desk Details			
Individual Shareholders holding Securities in demat mode with NSDL	Members facing any technical issue in login can contact NSDL Helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 1800 1020 990 and 1800 224 430			
Individual Shareholders holding Securities in demat mode with CDSL	Members facing any technical issue in login can contact CDSL Helpdesk by sending a request at helpdesk evoting@cdslindia.com or contact at022-23058738 or022-23058542-43			

Book Closure for AGM:

Notice is hereby given that pursuant to Section 91 and other applicable provisions of the mpanies Act, 2013 and Reg ation 42 of SEBI (Listing Ubligation and I Requirements) Regulations 2015, that Register of Members and Share Transfer Books of the Company will closed from Thursday, September 22, 2022 to Thursday, September 29, 2022 both days inclusive for the purpose of AGM.

For. Rose Merc Limited Sd/-Kirti Savla

Date: September 7, 2022

Place: Mumbai

Sd/-

Director DIN:02003878

KAMANWALA HOUSING CONSTRUCTION LIMITED

CIN: L65990MH1984PLC032655 Regd. Office: 406-New Udyog Mandir - 2, Mogul Lane, Mahim - (West) Mumbai - 400016. Tel: 022-24474983 Fax: 022-24474968 Email ID: cs.kamanwala@gmail.com Website: www.kamanwalahousing.cor

NOTICE OF 38th ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE INFORMATION

NOTICE is hereby given that:

. The 38th Annual General Meeting of the Members of KAMANWALA HOUSING CONSTRUCTION LIMITED will be held on Friday, the 30th September, 2022 through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) at 01:00 P.M. in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with MCA General Circular No. 02/2022 dated 05th May, 2022, to transact the business as set forth in the notice of the Meeting dated 13th August, 2022.

2. Electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for fiscal 2022 have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/ Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company at www.kamanwalahousing.com. The dispatch of notice of AGM through electronic mode has been completed on 7th September, 2022.

In terms of and in compliance with provisions of section 108 of the Act rea with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing the "remote e-voting" and "e -voting during the AGM", facility to members to cast their vote electronically on all the resolutions set forth in the Notice of the 38th AGM through electronic voting system of National Securities Depository Limited ("NSDL").

4. All the members are informed that a. The business set forth in the notice of the AGM may be transacted through voting by electronic means:

b. The remote e-voting shall commence from September 27, 2022 (9:00 A.M.) c. The remote e-voting shall end on September 29, 2022 (5:00 P.M.)

d. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGN is 23rd September, 2022; e. E-voting by electronic mode shall not be allowed beyond 5:00 P.M. on 29th September

2022: . Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e., September 23, 2022, may vote in the Annual General Meeting and may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in . For the process and manner of E-voting, Members may refer to the Annual Report of the Company.

g. Members may note that: i) The remote e-voting module shall be disabled by NSDI beyond 5:00 P.M. on 29th September, 2022 and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; ii) The facility of e - voting shall be made available at the AGM; iii) The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; and iv) Only persons whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail facility of remote e-voting or e-voting at the AGM; h. The Notice of the AGM is available on the Company's website www.kamanwalahousing.com and also on the NSDL's website www.evoting.nsdl.com; I. If you have any query related to e-voting facility, please refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for Shareholders available at the Downloads section at www.evoting.nsdl.com or contact at toll free No. 180-222-990 of NSDL or send a request to evoting@nsdl.co.in. In case of any grievance connected with e-voting facility olease contact Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL, 4th floor, 'A' Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013, Email evoting@nsdl.co.in, Tel.: +91 22 2499 4545 / 1800-222-990.

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 24th September, 2022 to 30th September, 2022 (both days inclusive)

Place: Mumbai

For KAMANWALA HOUSING CONSTRUCTION LIMITED

SEJAL DESAI Date: 8th September, 2022 COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. बहवार्षिक फळपिकाखालील ४८ हजार ८७७ शेतकऱ्यांना वाढीव दराने १८० कोटी ३० लाख रूपयांचा प्रस्ताव आहे. ५० हजार ८४ हेक्टरमधील संत्रा, मोसंबी, लिंबू व आवळा या पिकांचे नुकसान झाले आहे.जिल्हा

प्रशासनाने एकूण ५३३ कोटी १४ लाख ६५ हजार ३१४ रूपयांची मागणी नुकसानग्रस्तांकरिता शासनाकडे केली आहे. दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. अशी घोषणा राज्य सरकारने केली आहे.

PUBLIC NOTICE

KNOW ALL MEN BY THESE PRESENTS that Late Ashok Kashinath Sawant was lawful owner / allottee of Flat No. 403, adm. 225 sq.fts., Carpet area, on the 4th floor of the society's building known as "Aaradhana SRA Co-operative Housing Society Ltd." situated at Navpada Road, Lotus Lake, Bandra West, Mumbai -400 050 and he was holding share certificate No. 033, distinctive No. 161 to 165. That said Ashok Kashinath Sawant died on date 16.04.2021, leaving behind him, his wife / widow Smt. Asha Ashok Sawant, one married daughter Mrs. Kanchan Prashant Sawant & son Mr. Avinash Ashok Sawant as his only legal heirs to acquire the said flat as owners thereof in equal proportion. That vide Release Deed dated 26/08/2022, duly registered vide Sr. No. BDR15-11802-2022, said daughter Mrs. Kanchan Prashant Sawant and son Mr. Avinash Ashok Sawant released their respective share in favour of my client Smt. Asha Ashok Sawant and since then my client Smt. Asha Ashok Sawant is in use, occupation and possession of the said flat as sole owner thereof.

Any person / party / legal heirs / representative having any adverse claim or interest over the said Flat or part thereof is asked to put the same in writing to me / my client within 14 days form the date of publication hereof otherwise no claim shall be

> Adv. Devdas A. Aroskar (Authorised Officer) Aradhana (SRA) CHS. Ltd. Bandra (West), Mumbai 400 050.

EMERALD LEISURES LIMITED

Place: Mumbai

Date: 06-09-2022

(FORMERLY KNOWN AS "APTE AMALGAMATIONS LIMITED") CIN: L74900MH1948PLC006791
Registered Office: Club Emerald Sports Complex, Plot No. 366/15,
Swastik Park, Near Mangal Anand Hospital, Chembur, Mumbai - 400 071,
Email: info@apteindia.com, Website: www.apteindia.com, Tel No.: +91 22 2526 5800

NOTICE OF 88th ANNUAL GENERAL MEETING THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM), E-VOTING AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 88th Annual General Meeting of the Members of the Company will be held on Friday, 30" September, 2022 at 11:30 a.m.(IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice of the Annual General Meeting.

In view of continuing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ('MCA') has vide it's General Circular No. 21/2021 dated December 14, 2021 (in continuation of its earlier General Circular Nos. 20/2020, 02/2021 and 19/2021 and 2/2022 dated May 05, 2020; January 13, 2021 and December 8, 2021, respectively) [collectively referred to as "MCA Circulars"] has allowed the companies who propose to organize AGMs in 2022 through VC/OAVM, without the physical presence of the Members at a common venue in compliance with MCA Circulars and provisions of the Act and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the AGM of the Companis being conducted through VC/OAVM Facility, which does not require physical presence

The Notice of Annual General Meeting along with the Annual Report for the Financial year 2021-22 is to be sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/ Registrar and Transfer Agent(RTA)/Depository Participants in accordance with the aforesaid MCA Circulars and circular issued by SEBI dated May 12,2020. The Annual Report and Notice of Annua General Meeting for the financial year 2021-22 is available on the Company's website www.apteindia.com and website of the Stock Exchange www.bseindia.com respectively Members can attend and participate in the Annual General Meeting through VC/OAVM facility only. The instructions for joining the Annual General Meeting are provided in the Notice of the Annual General Meeting. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103

of the Companies Act, 2013. Pursuant to the provisions of Sections 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (LODR) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Book of the Company will remain closed from 24-09-2022 to 30-09-2022(both dates included) for the purpose of 88" Annual General Meeting.

The Company is providing remote e-voting facility to all its members to cast their votes or all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing facility of voting through e-voting system during the AGM. Detail procedure for e-voting/remote e-voting is provided in the Notice of the AGM. The members holding shares either in physical or in dematerialized form, as on the cut-off date i,e 23 September,2022, may cast their vote electronically on the ordinary businesses as set out in the Notice of AGM through electronic voting systems of NSDL.

The Company has appointed M/S Vineet Pal & Associates, as the scrutinizer for the

purpose of scrutinizing the remote e-voting and e-voting to be provided at the meeting. The remote e-voting period commences on 27° September, 2022 at 9:00 A.M and ends on 29° September, 2022 at 5.00 P.M. The result of e-voting with Report of the Scrutinizer will be displayed on the website of Company and on website of BSE.

If your email address is already registered with the Company/Depository, login details for

e-voting are being sent on your registered email address. In case if you have not registered your email address with the RTA/Company/Depository please follow below instructions

i) Physical Holding: Send a request to the Registrar and Transfer Agents of the Company, at Mr. Rajesh Shah, support@purvashare.com providing scanned copy of share certificate (front & back), Self attested scan copy of PAN & AADHAR card for registering email address.

ii) Demat Holding: Please contact your Depository Participant (DP) and register your email address in your demat account, as per the process advised by your DP

Place: Mumbai Dated: 07" September, 2022 By the Order of the Board of Director's

Rajesh M. Loya Whole Time Directo DIN: 00252470

जाहीर नोटीस

उप निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई) यांचे कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड पूर्व मुंबई-४०००८१.

श्री कुलस्वामी को-ऑप. क्रेडिट सोसा. लि.

पत्ता : ओ- ३. अल्पस हाईटस. डॉ. आर. पी. रोड.

मुलुंड (प), मुंबई- ४०० ०८०. अनुक्रमांक १ ते ३०

जाब देणाऱ्याचे नाव दावा दाखल दावा क्रमांक दावा रक्कम जाब दिनांक रुपये देणार सिदाम शंकर बिराजदा ११/०६/२०२: ३४२१ १०३८०६ २ ज्ञानेश्वर हनुमंत कराळे ११/०६/२०२ 3858 १०३८०६ 2 ३ चंद्रकांत दत्तात्रय बोंबल ११/०६/२०२ ३४२१ १०३८०६ 3 ४ चंद्रकांत दत्तात्रय बोंबले ११/०६/२०२ 3822 ९९०५१ ५ सत्यवान मारुती कराळे ११/०६/२०२३ ९९०५१ 3822 ६ रविंद्र रामदास शिंदे ११/०६/२०२ 3822 ९९०५१ ७ किवता अनिल बागुल ११/०६/२०२ 8 3853 ४६८५२ ८ सागर साहेबराव माळी ११/०६/२०२ 3873 ४६८५२ 2 देविदास अशोक मंगव ११/०६/२०२ ४६८५२ 3873 १० सुशिला मधुकर धेंडे ११/०६/२०२३ 3820 324826 2 ११ कुमार गुलाब पगारे ११/०६/२०२ ३२५१२८ ३४२५ 3 १२ सिंपत सदाशिव आठवले ११/०६/२०२३ 3824 324826 १३ कल्पना एकनाथ चौधर्र ११/०६/२०२ ३४२६ २६२२९२ १४ मनोज आनंदराव पवार ११/०६/२०२ ३४२६ २६२२९२ 3 १५ राजेश गोविंद चौधरी ११/०६/२०२ २६२२९२ ३४२६ १६ कृष्णा पांड्रंग वायंगणक ११/०६/२०२३ ३४२७ ४६१४३ १७ अजित पांडुरंग वायंगणकर ११/०६/२०२ ३४२७ ४६१४३ १८ सोमचंद छगन संदानशिव ११/०६/२०२ 3830 २०५२३५ १९ विक्रम भिमराव संदानशिव ११/०६/२०२३ 3830 २०५२३५ २० शफिक सलिम शेख ११/०६/२०२३ ३४३१ २०८८३ २१ सलिम दावल शेख ११/०६/२०२ ३४३१ २०८८३ २२ शहाबुद्दीन बशीर शेख ११/०६/२०२ ३४३१ २०८८३ २३ सलिम दावल शेख ११/०६/२०२३ 3837 ४२६४२ ११/०६/२०२३ २४ सिकंदर बादशहा शेख ४२६४२ 3835 २५ शिमीन शहाबुद्दीन शेख ११/०६/२०२ ४२६४२ 3837 २६ साहेबराव रामजी जाधव 2 ११/०६/२०२ २४६०३९ 3833 २७ दर्शना दिनेश जाधव ११/०६/२०२३ २४६०३९ २८ जयंती मनुभाई चावडा ११/०६/२०२३ 3838 ३२८७८ २९ धर्मेश शांतीलाल मांडलिय ११/०६/२०२३ 3838 ३२८७८ ३० प्रदीप तुकाराम कदम

११/०६/२०२३ 3838 32666 सदर दाव्याचे कामी अर्जदारांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्स पाठविण्या लेले आहे.परंत प्रतिवादी यांना समन्स रूज न झाल्याने व त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहीर समन देत आहोत. उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वत: जातीने **दिनांक १६/०९/२०२२ रोजी** <mark>दुपारी ०२:३० वाजता</mark> दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण या न्यायालयात हजर रहावे.

या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की. वरील तारखेस आपण वेळेव हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्या प्रमाणे ग्रील तारखेस तत्पुर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल. ही नोटीस आज दिनांक २६/०८/२०२२ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.



उप निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मंबर्ड